

अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून  
नायब तहसीलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या  
स्वरूपात सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ  
पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.....  
(छत्रपती संभाजीनगर विभाग)

**महाराष्ट्र शासन**  
**महसूल व वन विभाग**  
**शासन आदेश क्रमांक: पदोन्न -२०२४/प्र.क्र.५७/ई-९**  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक:- ०९ ऑक्टोबर, २०२४.

**वाचा :-**

१) विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्र. २०२४  
/मशाका-१/आस्था रा-२/कावि-३२०, दि.१२.०८.२०२४

**शासन आदेश:-**

छत्रपती संभाजीनगर विभागातील अव्वल कारकून संवर्गातील व मंडळ अधिकारी संवर्गातील खालील  
तक्त्यात नमूद कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार (गट -ब, राजपत्रित) या संवर्गात सन २०२३-२४ या निवडसूची  
वर्षात सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या सहमतीनुसार खालीलप्रमाणे नियमित पदोन्नती कोट्यातील खुल्या  
प्रवर्गातील रिक्त पदांवर तसेच सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदावर तदर्थ पदोन्नती देण्यात येत आहे.  
तसेच, त्यांची नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना खालील तक्त्यातील स्तंभ क्र.६ येथे नमूद  
पदावर परिच्छेद क्र.३ येथील अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे.

**तदर्थ पदोन्नती:-**

१) अव्वल कारकून (२) :-

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	कर्मचाऱ्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
१	२	३	४	५	६
१	१७९७	श्री. यु.ई. मुधीराज	अ.ज.	शा. नि. १५.१२.२०१७ मधील तरतुदीनुसार जाणीवपूर्वक निर्णयान्वये तदर्थ पदोन्नतीस पात्र	नायब तहसीलदार (महसूल- २), तहसिल कार्यालय कंधार, जि. नांदेड
२	२२९६	श्री. सुभाष तेजराव पांढरे	खुला	शा. नि. १५.१२.२०१७ मधील तरतुदीनुसार जाणीवपूर्वक निर्णयान्वये तदर्थ पदोन्नतीस पात्र	नायब तहसीलदार (महसूल- १), तहसिल कार्यालय खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर

२) मंडळ अधिकारी (१)

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	कर्मचाऱ्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
१	२	३	४	५	६
१	१५२६	श्री. संजय शेषेराव खिल्लारे	अ.जा.	सेवाज्येष्ठतेनुसार दिव्यांग प्रवर्ग-अ मधुन तदर्थ पदोन्नतीस पात्र	नायब तहसीलदार (महसूल-१), तहसिल कार्यालय मानवत, जि. परभणी

३. सदर तदर्थ पदोन्नती खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे:-

१. निवडसूची तयार करताना कोणीही ज्येष्ठ अधिकारी अनावधानाने वगळण्यात आलेले नाहीत अथवा अधिक्रमीत झालेले नाहीत.
२. मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ च्या अधिन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे दि.२५.०५.२००८ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत सा.प्र.वि. /१६ ब कार्यासनाच्या दि.०७.०५.२०२१ च्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचनांनुसार सदर मान्यता देण्यात येत आहे. तसेच, दिनांक ७ मे, २०२१ च्या शासन निर्णयाप्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे आव्हान देण्यात आलेले असून त्यावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सदर सहमती देण्यात येत आहे.
४. उपरोक्त अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी आदेशाच्या दिनांकापासून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. सदर आदेश हेच कार्यमुक्तीचे आदेश असून संबंधित कार्यालयानी नव्याने कार्यमुक्ती आदेश निर्गमीत करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे इतर कोणत्याही आदेशाची वाट न पाहता उक्त अधिकाऱ्यांनी पदोन्नतीने दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे.
५. संबंधित अधिकारी पदोन्नतीने पदस्थापनेच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी तात्काळ शासनास सादर करावा.
६. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयत्तेर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या उक्त तरतुदीनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापुर्वी पदोन्नतीने पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध **शिस्तभंगविषयक कारवाई** करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. सदर आदेशान्वये दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी तात्काळ शिस्तभंगाची कार्यवाही सुरु करावी तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा.
७. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम - ३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने सदर

अधिकार्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्वीकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते सदर अधिकार्याच्या मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

८. उपरोक्त आदेश सक्षम प्राधिकार्यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत असल्याने पदस्थापनेच्या ठिकाणी परिविक्षाधीन तहसीलदार वा अन्य अधिकार्यांना विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या स्तरावरून तात्पुरते व्यवस्थेने पदस्थापना दिलेली असल्यास अशा अधिकार्यांना विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी अन्य रिक्त पदावर पदस्थापना द्यावी.

९. सदरची पदोन्नती सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने देण्यात येत आहे.

१०. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१००९१९०७४२९६१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श्रीकांत म. मोहिते)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर.

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
२. मा. उपमुख्यमंत्री (गृह) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई ३२
३. मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई ३२
४. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
५. अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई ३२.
६. जिल्हाधिकारी, छ. संभाजीनगर, परभणी, नांदेड.
७. प्रधान महालेखापाल, (लेखापरीक्षा व लेखा अनुज्ञेयता) मुंबई/नागपुर.
८. जिल्हा कोषागार अधिकारी, छ. संभाजीनगर, परभणी, नांदेड
९. संबंधीत अधिकारी (विभागीय आयुक्त, छ. संभाजीनगर विभाग, छ. संभाजीनगर यांच्यामार्फत).
१०. निवडनस्ती, कार्यासन ई-९, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.